

PARAMOUNT SPECIALITY FORGINGS LIMITED

(Formerly Paramount Speciality Forgings LLP)

Date: September 1, 2025

To,

The Manager - Listing Compliance

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai – 400051

NSE Symbol PSFL

ISIN INEOQ6001012

Series SM

Company Name Paramount Speciality Forgings Limited

<u>Sub: Intimation of Newspaper Advertisement regarding 2nd Annual General Meeting ("AGM")</u> <u>through Video Conferencing/Other Audio-Visual means ("VC/OAVM") facility</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to the Regulation 30 & 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith copies of newspaper advertisement published in **Active Times** (English) and in **Pratahkal** (Marathi) on September 1, 2025.

Kindly take the above information on record.

Thanking You,

Yours Faithfully

For Paramount Speciality Forgings Limited

Aliasgar Roshan Harawala Managing Director DIN: 00334957

Date: September 1, 2025

Place: Mumbai

Registered Office: 3, Guru Himmat Bldg., 140, Dr. Mascarenhas Road, Mazgaon, Mumbai - 400 010. ☐: 91-22-2373 2656 ☐: accounts@paramountforge.org CIN: L24109MH2023PLC402307

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that Mr. Patrick D'souza and Mr. Jayden D'souza (Through his mother as guardian Mrs. Veronica D'souza the joint owners of Flat No.2 B, Casa – A, Cosmos County Cooperative Housing Society Limited situated at G. B. Road, Thane (W) 4000615. Mr. Patrick D'souza passed away on 26/07/2015 without making any nomination, leaving behind wife Smt. Monthi Patrick D'souza, Mr. Jayden D'souza and Ms. Janis D'souza as the only heirs and legal representatives to succeed his property. In view of the aforementioned circumstances, any person/s having rights, title, interest, share, or claim, or any encumbrances by way of sale, lease, charge, will, gift, exchange, lien, or in any manner what so ever in the aforementioned property may record their objection with relevant documents to that effect to the undersigned within a period of fifteen (15) days from the date of the publication of this notice. Failing this, claims/objections if any, shall be deemed to have been waived and not binding on my clients.

Date: 01/09/2025

A/64 Vijay Apartment - 1, Vijay Nagari, G. B. Road, Waghbil, Thane 400617.

Sd/-Adv. Sudhir J Patkar Mobile No: 9833631318

Karan Kamal Mohta

Managing Director DIN: 02138590

KIRAN PRINT PACK LIMITED

CIN: L21010MH1989PLC051274

Regd. Address: W- 166 E, TTC Industrial Area Midc Pawane, Thane, Navi Mumbai - 400709 | **Tel** : 022- 27626427/ 27632937

Website: http://kiranprintpack.wix.com/kiran/ | Email: kiranprintpack@gmail.com

INFORMATION REGARDING 36 TH ANNUAL GENERAL MEETING Annual General Meeting Through Video Conference ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM')

We wish to inform you that the Thirty-Sixth (36th) Annual General Meeting (AGM) of the Members of KIRAN PRINT PACK LIMITED (the Company) will be held on Thursday, September 25, 2025 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means ('OAVM'). The Company has decided to close the Register of Members and Transfer Book of the Company from 19th September, 2025 to 25th September, 2025 (both days inclusive) for the purpose of the Thirty-Sixth (36th) Annual General Meeting of the Company. The Company has fixed 18th September, 2025 as the "Cut-off date" for the purpose of e-voting for the Thirty-Sixth (36th) AGM of the Company.

For and on behalf of the Board of Directors of Kiran Print Pack Limited

Place: Navi Mumbai

PUBLIC NOTICE

lotice is hereby given to the public at large that Miss. Sonal Mansukh Bhalala alias Mrs. Sonal Aniruddh Sangani is the present owner and in possession of Flat No. 18, Ground Floor, in the building known as "Avishkar CHS Ltd." situated at **Near Anand Nagar, Dahisar (East), Mumbai – 400068** (herein referred to as the **"Said Flat"**).

By an Agreement for Sale dated 02/07/1986, the said Flat was purchased by (1 Smt. Nirmala Manharlal Shah and (2) Mr. Manharlal Amritlal Shah from M/s Space Builders Pvt. Ltd.

Mr. Manharlal Amritlal Shah passed away intestate on 04/06/2001, leaving oehind his Wife Smt. Nirmala Manharlal Shah and his Two Sons Mr. Samir M

Shah and Mr. Sanjay M. Shah. The above-named persons are the sole surviving legal heirs of Late Mr

Manharlal Amritlal Shah. To the best of our knowledge and belief, there are no other legal heirs or claimants to the said Flat.

Any person(s) having any right, title, interest, claim, or demand whatsoever in respect of the said Flat and/or the said shares, whether by way of inheritance mortgage, sale, lease, gift, exchange, or otherwise, are hereby required to submit their claim(s), along with all necessary supporting documents, to the ndersigned at the address mentioned below within 15 (Fifteen) days from th date of publication of this notice.

f no such claim(s) are received within the stipulated period, it shall be onclusively presumed that no person has any right, title, interest, or claim in respect of the said Flat and/or the said shares, and the matter shall roceed accordingly.

Place: Mumba

Darshankumar Rita (Advocate High Court) Shop No. 2, Navroj Apartment, Off. S. V. Road, Dahisar (East), Mumbai - 400068 Email - darshan.rita@gmail.com

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT MRS. SUSHMITA KALYAN GUPTA the owner Intending to Sale ROOM NO. A/11 IN CHARKOP [1] JEEVAN JYOTI CO-OP. HSG. SOC. LTD., SITUATED AT PLOT NO. 560, HSC – 51 SECTOR NO. 5, CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI – 400067, area admeasuring 25 sq. mtrs. Built uj vith all rights, title and interest therein. More particularly described in the Schedule mentioned hereunder

with ain ingrist, title and interest therein. More particularly described in the Schedule mentioned nerefunder: Initially the said Room was originally allotted to MR. ANANT GANPAT CHAVAN. The said original allottee MR. ANANT GANPAT CHAVAN has sold, assigned, transferred the said Room to MRS. JYOTSNABEN GOVIND PATEL by an Agreement, NOC Affidavit & General Power of Attorney dt. 17/04/1995. The said agreement DT.17/04/1995 is properly stamped under the amnesty scheme 2008 bearing case No. ENF-1/AY/CHA-2/162/08 and duly registered with the office of Sub Registrar, Borivali-6, M.S.D. Vide Serial No.BDR12-03515-2009 DT. 06/05/2009 alongwith the deed of Declaration. The said agreement is valid and subsisting in the eyes of law. The said MRS. JYOTSNABEN GOVIND PATEL, applied to MRADA for trasper at the said room in the Yavour and said all the dues of MANDA. applied to MHADA for transfer of the said room in her favour and paid all the dues of MHADA.
Thereupon MHADA has by their letter dt. 28/01/2014 bearing ref. no. EM/W/M.M./359/14
DT.28/01/2014 issued NOC for Share transfer. The said MRS. JYOTSNABEN GOVIND PATEL has by SALE DEED dt. 12/03/2019 transferred, assigned all the rights, title & interest in the said Room in favour MRS. SUSHMITA KALYAN GUPTA The said SALE DEED DT. 12/03/2019 is properly stamped and duly registered with the office of Sub Registrar, Borivali- 7, M.S.D. Vide Serial No.BRL-7-1157-2019 DT 12/03/2019. The said agreement is valid and subsisting in the eyes of Law. The said MRS. SUSHMITA KALYAN GUPTA, applied to MHADA for transfer of the said room in her favour and paid all the dues of MHADA. Thereupon MHADA has by their letter dt. 28/01/2014 bearing ref.no. EM/W/M.M/921/15 DT.18/03/2019 issued NOC for Share transfer after due compliance hereinafter called as the said Room Now MRS. SUSHMITA KALYAN GUPTA is the absolute owner of the said room and also bonafid member of the society. More particularly described in the schedule of the property.

The Original allotment letter, MHADA papers issued to the original allottee MR. ANANT GANPAT

CHAVAN including MHADA passbook are misplaced and not traceable therefore the necessary Polic omplaint was lodged with the Charkop Police Station dt. 30.8,2025 bearing lost complaint no. 113159 2025 and accordingly the Charkop Police Station has issued the Certificate to that effect.

Any person having or claiming any right title interest of any type in the above property or any par

thereof by way of inheritance tenancy, Share, Sale, mortgage, lease, lien, LICENSE, gift, possession nencumbrance of any nature whatsoever including any by way of intimate the same to the undersigne ogether with the documents on the basis of which such claim and made with 14 days from the date of publication of this notice failing which claim and claims of such persons shall be treated as waived and no oinding on my client.

: SCHEDULE OF PROPERTY ABOVE REFERRED TO : ALL THAT PIECE AND PARCEL OF THE ROOM NO. 4/11 IN CHARKOP [1] JEEVAN JYOTI CO-OP. HSG. SOC. LTD., SITUATED AT PLOT NO. 560, RSC-51, SECTOR NO. 5, CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI 400067. [WORLD BANK PROJECT] area admeasuring 25 sq. mtrs. built up Mumbai Suburban District
Constructed on the Plot of Land bearing C.T.S NO. 1C/1/622 of Village-Kandivali, Taluka-Borivali, Mumba
Suburban District. The Year of construction is 1990 together with soil, subsoil of the said Room and alon. with the common use and enjoyment of passage and open space.

Dated: 01-09-2025

Advocate High Cour D/13, Plot No, 507, Sector 5, Mahalaxmi C.H.S. Ltd Charkop, Kandivali [W], Mumbai-400 067



PARAMOUNT SPECIALITY FORGINGS LIMITED

Registered Office: 3, 1, Guru Himmat Building, Dr. Mascarenhas Road, Anjirwadi Mazgaon, Mumbai, Maharashtra, India - 400010 www.paramountforge.com Email: compliance@paramountforge.org Tel: 9122 23732656

INFORMATION REGARDING 2ND ANNUAL GENERAL MEETING ("AGM") OF PARAMOUNT SPECIALITY FORGINGS LIMITED SCHEDULED TO BE HELD ON 25TH SEPTEMBER, 2025 AT 11:00 A.M. (IST) THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Members may please note that the 2nd Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on 25th September, 2025 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC" facility / Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013 and rules made there under read with General Circular Nos. issued by MCA on 09/2024 dated 19th September 2024, read with earlier circulars dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020, 13th January 2021, 8th December 2021, 28th December 2022 and 25th September 2023 (collectively referred to as "MCA Circulars"), permitted companies to conduct Annual General Meetings ("AGMs") and Extra-Ordinary Genera Meetings ("EGMs") through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM" on or before 30th September 2025, without the physical presence of members at a commor venue. The Securities and Exchange Board of India ("SEBI") has also provided similar relaxations from the requirements of dispatching physical copies of financial statements and annual reports under Regulation 36(1)(b) and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), vide its Circula No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October 2023 and Circular No

SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October 2024 ("SEBI Circulars"). In compliance with the aforementioned MCA Circulars, SEBI Circulars, applicable provisions of the Companies Act, 2013, and the SEBI Listing Regulations, the 2nd Annual General Meeting of the Company is being convened and conducted through VC/OAVM facility.

In compliance with the above Circulars, copies of the Notice of the AGM along with the Annual Report for the financial year ended on 31st March, 2025, will be sent to the members whose email addresses are available/ registered with the Company/ depositories/ depository participants ("DP"). The same will also be available on Company's website www.paramountforge.com, website of the stock exchanges i.e. National Stock Exchange of ndia at <u>www.nseindia.com</u> and also at <u>www.nsdl.co.in</u> the website of NSDL (National Securities Depository Limited) the e-voting agency. Any member requiring the hard copy of Notice of the AGM and Annual Report may write to the Company a compliance@paramountforge.org

All members holding shares in dematerialized or physical form including the members who have not registered their email address will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the Notice of the AGM through remote e-voting or through e-voting system at the AGM.

Date: 1st September, 2025

Place: Mumbai

Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining AGM, manner of casting vote through remote e-voting or electronic voting a the AGM.

For Paramount Speciality Forgings Limited

Ankita Anil Patanka Company Secretary & Compliance Officer

Read Daily Active Times

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of Sun Pharmaceutica Industries Limited (SPIL) having its Registered Office at Sun Pharma Advanced Research Centre (SPA, Tandalja).Vadodra,Gujarat,390012 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

	Name of Shareholder/s	Folio No.	Certificate No/s	Distinctive Nos.	No. Of Shares
	Abdul Wahab Bhoira &	A00992	14567	1179286 - 1179310	25 (FV - 10/-)
	Mohammed Husain				, ,
	Bhoira (Joint Holder -				
	deceased)				
	Abdul Wahab Bhoira &	A90329	51885	1036874647 -	360 (FV - 1/-)
	Mohammed Husain			1036875006	, ,
	Bhoira (Joint Holder -				
ı	daaaaaad\				

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the abov

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents MUFG Intime India Private imited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikhroli (W) Mumbai-400083 TEL 918108111676 within 15 days of publication of this notice after which no claim will entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Abdul Wahab Bhoir Place: Mumba

MANUGRAPH INDIA LIMITED

Date: 01-09-2025

Name of the Registered Shareholder / Legal Claimant



CIN: L29290MH1972PLC015772

Registered Office: Sidhwa House, 2nd Floor, N. A. Sawant Marg, Colaba, Mumbai − 400 005 Email: sharegrievances@manugraph.com; Website: www.manugraph.com Tel. No.: 022-35121178-80 / 82

NOTICE OF 53rd ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the Fifty Third Annual General Meeting ('AGM') of the members of Manugraph India Limited ('the Company') will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Wednesday, September 24, 2025 at 12.30 p.m. IST in compliance with all the applicable provision of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, read with all applicable Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and the Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the businesses as set forth in the Notice calling the AGM.

The Notice of the AGM and the Financial Statements for the financial year 2024-25 along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto ("Annual Report"), will be sent through electronic mode to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s) / Depositories / Registrar & Share Transfer Agents viz. MUFG Intime India Private Limited ('MUFG Intime'). A letter providing the web link including the exact path where the Annual Report and Notice of AGM for the financia year 2024-25 is available, will be sent to those members whose email address is no registered with the Company / Depository Participant(s) / Depositories / Registrar & Share Transfer Agents. The aforesaid documents will also be available on the Company's website at www.manugraph.com and the website of National Securities Depository Limited ('NSDL') https://www.evoting.nsdl.com. The same is also displayed on the website of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. The members are hereby informed that the businesses as set out in Notice of the AGM will be transacted through voting by electronic means only.

Information and instructions including login credential and steps to be followed for e-voting and for attending the AGM through VC / OAVM are provided in the Notice of the AGM

Manner of registering / updating email address: Members, who have not registered / updated their e-mail addresses so far, are requested to register / update their e-mail address for receiving all communication including Annual Report, Notice Circulars, etc. from the Company electronically as under:

a) In case of members holding shares in physical mode, members are requested to register / update their email id by submitting form ISR-1 duly filled (available or website of the Company / MUFG Intime) and signed alongwith requisite supporting documents to MUFG Intime India Pvt. Ltd., C101, 247 Park, L. B. S. Marg Vikhroli (W), Mumbai - 400 083, India.

b) In case of members holding shares in demat mode, members are requested t register / update their email id with the relevant depository participant where the maintain their demat accounts.

Members will be able to attend the AGM through VC / OAVM or view the live webcast a https://evoting.nsdl.com. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Members can cast their vote by electronic means (remote E-Voting and Voting during AGM) on all resolutions set forth in the Notice of the AGM through the platform provided by National Securities Depository Limited (NSDL). The manner of voting including remote e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address have been provided in the Notice of the AGM. Members will also be able to vote while attending AGM who have not asted their votes by remote e-voting

The Company hereby informs to all its Members as under:

- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or during the AGM is Wednesday, September 17, 2025. Only those members, whose names are recorded in Register of Members or in Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by depositories as on cut-off date i.e. Wednesday, September 17, 2025 will only be entitled to avail the facility of remote e-voting, participation at 53rd AGM and voting during AGM;
- In case a person has become a Member of the Company after dispatch of Notice of 53rd AGM but on or before the cut-off date for E-voting, he/she may obtain the User ID and Password in the manner as mentioned in the Notice of AGM:
- ii. Remote E-voting period shall commence at 9.00 a.m. (IST) on Saturday September 20, 2025 and ends at 5.00 p.m. (IST) on Tuesday, September 23, 2025 The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the
- iv. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.
- The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again
- vi. Those Members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.
- ii. Members who need any technical or other assistance before or during th 53rd AGM, can contact NSDL on e-mail at evoting@nsdl.co.in or call toll free no 022 - 4886 7000 or Contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL at the designated e-mail ID: pallavid@nsdl.co.in. Kindly quote your name, DP ID-Client ID/Folio No and E-voting Event Number in all your communications or contact the Company at sharegrievaces@manugraph.com
- viii. The members may contact Registrar & Share Transfer Agents viz. MUFG Intime India Private Limited through email on rnt.helpdesk@in.mpms.mufg.com and/o call +91-22-49186270 for queries relating to shareholder services.

The Board of Directors has appointed Mr. Aashish K. Bhatt & Associates, Practicing Company Secretary (ACS 19639 and CP No. 7023) as the scrutinizer's to scrutinize th voting process in a fair and transparent manner. The result of the voting will be declared within 2 working days from the conclusion of the AGM and the same along with consolidated scrutinizers report will be placed on the website of Company viz www.manugraph.com, NSDL at https://www.evoting.nsdl.com and website of the stock exchanges. The result will also be displayed at the registered office of the Company Subject to receipt of requisite number of votes, the resolutions proposed in the Notice shall be deemed to be passed on the date of the Meeting, that is, September 24, 2025.

The documents referred to in the Notice of the AGM will be available electronically for inspection without any fee by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM. Members seeking to inspect such documents can send an email to sharegrievaces@manugraph.com.

Pursuant to the provisions of Section 91 and all other applicable provisions of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, notice is also hereby given that the Register of Members and Share Transfer Books will be closed from Wednesday, September 17, 2025 to Wednesday, September 24, 2025 (both days inclusive) for the purpose of AGM.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or voting at the AGM. By Order of the Board

For Manugraph India Limited Sd/-

Mihir Mehta Place: Mumbai Date: September 1, 2025 **Chief Financial Officer & Company Secretary**

PUBLIC NOTICE

Notice is hereby given, under the instructions of Mrs. Manju Biharilal Rupani to the Public at large that she alongwith her husband late Mr. Biharilal Manohar Rupani were the exclusive owners of Flat No. C - 46, admeasuring about 325 sq. ft. carpet area (Equivalen to 390 Sq. Ft. Built Up area) on the 4th Floor, of the C wing of Aaram Co-Operative Housing Society Limited, Aaram Society Lane, Vakola, Santacruz East, Mumbai -, constructed on the Plot of the Land bearing CTS No. 2056B, 2056/B-1 to 19, 2014 and 2014/1 to 18 in the Revenue Village Kole Kalyan, Taluka Andheri and Registration Sub-District Mumbai Suburban ("Said Flat"). Mr. Biharilal Manohar Rupani died intestate on 16.08.2000, leaving behind his wife, Mr. Manju Biharilal Rupani, and his daughters, i.e., Mrs. Vandana Laxmikant Kunder, Mrs. Priya Mihir Mehta and Miss Hema Bihari Rupani, as his only legal heirs. It is stated that the Original Share Certificates have peen lost in the year 1975. It is further stated that (i) The original agreement between Mr. Vishin P. Gidwani and Mr. Shyam H. Mansukhani: and. (ii) The original agreemen between Mr. Shyam H. Mansukhani and Mr. Chathanat Joseph Manuel have been lost or 28.08.2025:

It is further stated that, Mrs. Maniu Bihari Rupani and her daughters, as specified above are now the owners of and fully entitled to the Said Flat. Mrs. Manju Bihari Rupani has nence, filed an online police complaint of the said loss of agreements on 30.08.2025, bearing Lost Report No.: 13205-2025 at Vakola Police Station. It is further stated that the Said Flat is free from all encumbrances and reasonable doubt and it has clear and narketable title.

All persons having any claim, right, title or interest in the Said Flat or any part thereof by way of Maintenance, agreement, contract, easement, charge, lien mortgage, lease, trust tenancy, possession, sale, exchange, gift, inheritance, succession, attachment or otherwise, are hereby required to object/ claim within 15 (Fifteen) days from the publication of this notice with the copies of relevant proofs to support the claim/ objection to the undersigned at his office at Office No. 16, Oasis Industrial Estate, Nehru Road, Vakola, Santacruz East, Mumbai - 400055. In case no claim/objection is made within the prescribed period of 15 days, thereafter, claims/ objections, if any, shall be construed as abandoned/ waived off and Said Flat will be presumed to be free from all encumbrances No Claim shall be entertained after 15 days of publication of this notice.

Prashant Kisan Adsule Advocate, High Court, Mumba Phone No. 9819838576

PUBLIC NOTICE Form No. INC-26

[Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014] Advertisement giving notice for change of registered office of the Company from one state to another

Before the Regional Director (Western Region) Mumbai In the matter of sub-section 4 of section 13 of the Companies Act, 2013 and clause (a) of sub-section (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules 2014 AND

n the matter of THE MAA REAL VENTURES PRIVATE LIMITED having its Registered Office at ROOM NO. 1/156, CHANDRA RASHMI BUILDING BHANUSHALI LANE, CORNER R B MEHTA MARG, GHATKOPAR EAST

MUMBAI - 400077, MAHARASHTRA. Notice is hereby given to General Public that the company proposes to make the application to the Central Government under section 13 of the Companies Act 2013, seeking confirmation of alteration of Memorandum o Association of the company in terms of special resolution passed at Extra ordinary General Meeting held on Tuesday. 5th day of August. 2025 to enable the company to change its Registered Office from Mumbai, the Stat

of Maharashtra to Bangalore, the State of Karnataka Any person whose interest is likely to be affected by the proposed change may deliver either on MCA portal (www.mca.gov.in) by filling investo complaint form or cause to be deliver or may send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/he interest and ground of opposition to the Regional Director at the Address Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra, within fourteen days of date of publication of this notice with a copy to the applican

company at its registered office at the address mentioned below: ROOM NO. 1/156, CHANDRA RASHMI BUILDING, BHANUSHALI LANE CORNER R B MEHTA MARG, GHATKOPAR EAST, MUMBAI - 400077 MAHARASHTRA.

For and on behalf of
THE MAA REAL VENTURES PRIVATE LIMITED

Mr. HEMANG S PATEL (Director)

RODIUM REALTY LIMITED (CIN: L85110MH1993PLC206012)

Registered Office: 636, 501, X'Cube, Off. New Link Road, Andheri (West), Mumbai - 400053, **Tel:** 022 4231 0800 **Fax:** 022 4231 0855 **Website:** www.rodium.net

NOTICE FOR THE 32nd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) /OTHER **AUDIO VISUAL MEANS (OAVM)**

Members may please note that the 32nd Annual General Meeting ("AGM") of Rodium Realty Limited ("the Company") will be held or Tuesday, September 30, 2025 at 12:00 Noon (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visuals Means (OAVM) ir compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 ("the Act") and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 read with General Circulars no. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2022 dated May 5, 2022 Circular No. 10/2022 dated December 28, 2022, Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and latest being 09/2024 dated September 19, 2024 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CFDPoD 2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") without the physica presence of members at the AGM venue. Pursuant to Section 91 of the Act, the Registrar and Share Transfer Books of the Company wi remain closed from September 24, 2025 to September 30, 2025 (both

In compliance with the relevant Circulars, the Notice of the 32ndAGM and the Annual Report of the Company including financial statements for FY 2024-2025 ("Annual Report") will be sent only by e-mail to those members whose email address are registered with the Company or Company's Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participant(s) in accordance with the MCA Circulars and SEBI Circulars. The Notice of the 32ndAGM and the Annual Report will also be made available on the Company's Website at www.rodium.net and can also be accessed on the website of the Stock Exchange i.e. at www.bseindia.com.

Members can attend and participate in the 32nd AGM of the Company through Video Conferencing ("VC")/Other Audio Visuals Means (OAVM) facility ONLY, the instructions for joining the 32nd AGM and the manner of participation in the remote electronic voting system of casting vote through the e-voting system during the 32nd AGM of the Company will be provided in the Notice of the 32nd AGM. Members attending the Meeting through VC /OAVM facility shall be counted fo the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Act. As per the above Circulars, no physical copies of the Notice of 32nd AGM and the Annual Report will be sent to any Member.

Members whose e-mail address are already registered with the Company/Company's RTA-Cameo Corporate Services Limited (Cameo)/ Depository Participant(s), the login credentials for remote e-voting will be sent on your registered email address. Please note that the same login credentials are required for participating in the 32nd AGM of the Company through VC/OAVM and for e-voting on the resolutions during the 32nd AGM.

Members who have not yet registered their e-mail address with the Company/Depository Participant are requested to follow the process mentioned below, for registering their e-mail address to receive Notice of the 32nd AGM, Annual Report and/or login details for joining the 32nd AGM through VC /OAVM facility, including e-voting. Physical Holding Are requested to visit https://investor

Filysical Holding	cameoindia.com/ to register their e-mail id/mobile number; or by writing to the Company with details of folio number, mobile no. and attaching a self-attested copy of PAN card at cs@rodium.net or writing to Registrar and Share Transfer Agent of the Company Cameo Corporate Services Limited (Cameo) at investor@cameoindia.com.
Demat Holding	Are requested to register/update their email address/ mobile number with their respective Depository Participate (DP) as per the process advised by the DP.

The Company is providing remote e-voting facility to the Members to cast voting rights using an electronic voting system from a place othe than venue of the Meeting ("remote e-voting"). The Members will also be given an opportunity to cast votes electronically during the 32nd AGM ("e-voting"). The Notice of the 32nd AGM will be sent to the Shareholders in accordance with the applicable laws on their registered email addresses in due course For Rodium Realty Limited

Date: September 01, 2025

Place: Mumbai

Sd/ Deepak Chheda

Managing Director

BEFORE THE CENTRAL **COMPANIES, MUMBAI**

n the matter of sub-section (3) of Section 13 of Limited Liabilit Partnership Act, 2008 and rule 17 o the Limited Liability Partnership Rules, 2009

In the matter of ECON ARCH In the matter of ECON ARCH
SYSTEMS LLP having its
registered office at Flat A-1,
Shreepati-1, Kanungo Chs Ltd.,
Royal Complex, Opp. Sector 10,
Mira Road (E), Thane
401107.....Petitioner

Notice is hereby given to the General Public that the ECON ARCH SYSTEMS LLP proposes to make a petition to Registrar of Companies, Mumbai under section 13 (3) of the Limited Liability Partnership Act, 2008 seeking permission to change its Registered office from the state of "Maharashtra" to the state of

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the ECON ARCH SYSTEMS LLP may deliver or cause to be delivered or send by Registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/he nterest and grounds of opposition supported by an affidavit to the Registrar of Companies, Mumbai within 21 (twenty one) days from the date of publication of this notice with a copy to the petitioner ECON ARCH SYSTEMS LLP at its registered office at the address

nentioned above. For and on behalf of **ECON ARCH SYSTEMS LLP**

SAURABH DIPAK DESAI (Designated Partner) (DIN No. 07288605) Date: 28-08-2025 Place: Thane

PUBLIC NOTICE Notice is hereby given that, Mr. Pannala Sarjuprasad Gupta was the member of Shri Harihareshwar SRA Co-Operative Housing Society Limited., & holding Flat No. 301, 3rd Floor, Building No. 02, Shri Harihareshwar SRA Co-Operative Housing Society Limited. Gokhale Road, Azad Nagar, Mulund (East), Mumbai 400081, hereinafter referred as "Said Flat". Mr. Pannalal Sarjuprasad Gupta demise intestate on 30/05/2013 and his wife Mrs. Gayatri Pannalal Gupta also demise intestate on 02/07/2021.

There are Five legal heirs after death of Late. Pannalal Sarjuprasad Gupta & Late. Gayatri Pannalal Gupta Namely 1) Mr. Vinodkumar Pannalal Gupta, (Son) 2) Mr. Pramod Pannalal Gupta, (Son) 3) Mr. Manoj Kumar Pannalal Gupta, (Son) 4) Mr. Dilip Pannalal Gupta, (Son) 5) Mrs. Reenadevi Kishor Gupta, (Married Daughter)

Now 1) Mr. Vinodkumar Pannalal Gupta 2) Mr. Pramod Pannalal Gupta 3) Mr. Manoj Kumar Pannalal Gupta 4) Mr. Dilip Pannalal Gupta 5) Mrs. Reenadevi Kishor Gupta are going to transfer above said Flat on their name hence if any other person or persons having any claims, or right, interest, title against in respect of said flat or objections from the other heir or heirs or other claimants /objector or objectors for the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society are hereby required to intimate me at my below mentioned address within a period of 07 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society, if no claims/objections are received within the period prescribed above, my client shall proceed and complete all the requirements regarding the Said Flat and such claim and objections received thereafter shall be deemed to have beer waived. Sd/-

Date: 01/09/2025 Adv. Samir Surve. G12, A Wing, Bldg. No. 01, Shankarwadi, Behind Viva Hubtown, Jogeshwari East, Mumbai 400060.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of our client Nirmal Corporate Centre Co-operative Society Limited ("Society") having address at L. B. S. Marg, Mulund (W), Mumbai 400080 to public at large that, Mr. Mahesh K. Katira, a member of the Society and hadding Office No. 308 on the Society and holding Office No. 308 on the 3rd floor of the building known as Nirma Corporate Centre, along with 5 (five) fully paid up share capital of Rs. 50 (Rupees Fift) Only) each, bearing distinctive number 36 to 40 (both pulsein) embodies 36 to 40 (both inclusive), embodied under Share Certificate No. 8 dated 10th September 2015 ("Premises"), more particularly mentioned in the Schedule v, has died intestate on 20th May 2021 in Mumba

Upon the demise of Mr. Mahesh K Katira, his son, Mr. Jai M. Katira ha filed necessary application along with supporting documents for transfer of the ne in the said Share Certificate fron ame of Mr. Mahesh K. Katira to his nam and for being enrolled as member of the said Society as owner of the said Premises

Any person having any claim demand righ benefit or interest in respect of or agains or to the Premises or any part/portion thereof by way of sale transfer, assignment sub-lease, right, interest, share, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, mortgage, gift, lien, charge, encumbrance, occupation, covenant, trust, maintenance, easement, pre-emption, inheritance, bequest, possession, development rights, to the way reservation agreement. bequest, possession, development rights, right of way, reservation agreement, lis pendens, family arrangement, settlement, decree or order of any court of Law partnership or otherwise of whatsoever nature or other wise howsoever is required to make the same known in writing supported by authenticated photocopies of valide effectual documents to the undersianed at ffectual documents to the undersigned a their office within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which uch claim, right, title or interest therei hall be deemed to have been waived and nail be deemed to have been walved and, or abandoned and/or released and shall no be binding in any manner whatsoever and he Society will proceed to transfer the said hare Certificate No. 8 to the name of Mr ai M. Katira.

SCHEDULE (Description of the Premises)

5 (five) fully paid up share capital of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each, bearing distinctive numbers 36 to 40, (both inclusive), embodied under Share Certificate No. 8 dated along with Office No. 308, 3rd floor of the building known s Nirmal Corporate Centre of the Nirma Corporate Centre Co-operative Societ Limited, L. B. S. Marg, Mulund (W) Mumbai 400080.

Dated this 1st day of September, 2025

Nainesh Amir

N.N. Amin & Co., Advocate Office No. 415, 4th Floor, Hornimar Circle Chamber, (Podar Chambers), S. V Brelvi Road, Fort, Mumbai- 400 001 Email: advocatenaineshamin@gmail.cor

भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार; आरबीआय गव्हर्नर मल्होत्रांचा मोठा दावा

भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शनिवारी केला. देशाच्या विकासाचे श्रेय त्यांनी पंतप्रधान जन धन

अमेरिकेने देशावर लादलेल्या टॅरिफच्या परिस्थितीतही देशाचा जीडीपी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत ७.८ टक्क्यांनी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मल्होत्रा बोलत होते. इंदूरच्या



रंगवासा गावात एका सरकारी बॅंकेच्या आर्थिक समावेशन अभियानाला संबोधित

सरकार आणि आरबीआयने ११ वर्षांपूर्वी बँकांच्या सहकार्याने जन धन योजना सुरू केली होती, ज्यामुळे संपूर्ण देशाचा विकास झाला आहे. ते पुढे म्हणाले, "आज भारत जगातील ५ सर्वात विकसित देशांमध्ये गणला जातो आणि लवकरच देश तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल." आरबीआय गव्हर्नर यांनी सांगितले की, देशाच्या प्रगतीच्या या प्रवासात सर्व वर्गातील लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी या योजनेअंतर्गत ५५ कोटी बँक खाती

वाढून ४१,०५४ कोटी रुपये झाले

आणि EBITDA २३.९% ने वाढून

१८,१३५ कोटी रुपये झाले. अधिक

ग्राहक आणि प्रति वापरकर्ता चांगले

उत्पन्न यामुळे जिओचे नफा देखील

सुधारले आहेत.

पॅरामाउंट स्पेशालिटी फोर्जिंग्ज लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय : ३, १, गुरु हिम्मत बिल्डिंग, डॉ. मस्करेन्हास रोड, अंजीरवाडी,

माझगाव, मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४०००१०

वेबसाइट : www.paramountforge.com ईमेल : compliance@paramountforge.org

दूरध्वनी : ९१२२ २३७३२६५६

२५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ

व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित करण्यात येणाऱ्या पॅरामाउंट स्पेर्गेलिटी फोर्जिंग्ज

लिमिटेडच्या २ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) माहिती.

प्रदस्यांनी कपया लक्षात ठेवावे की. कंपनीची २ **री वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) २५ सप्टेंबर** २०२५

रोजी सकाळी ११:०० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) सुविधा / इतर ऑडिओ व्हिज्युअर

माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) कंपनी कायद्याच्या लागु तरतुर्दीचे पालन करून आयोजित केली जाईल. २०१:

आणि त्यात बनवलेले नियम, १९ सप्टेंबर २०२४ रोजी एमसीएने जारी केलेल्या ०९/२०२४, ८ एप्रिल

२०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, ८ डिसेंबर २०२१, २८ डिसेंबर २०२२ आणि

२५ सप्टेंबर २०२३ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) पूर्वीच्या परिपत्रकांसह वाचले

ोले, ज्यामुळे कंपन्यांना ३० सप्टेंबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इत

ऑडिओ व्हिज्यअल माध्यमांद्रारे (ओएव्हीएम) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) आणि अतिरिक्त-सामान

सर्वसाधारण सभा (ईजीएम) आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली, ज्यामध्ये सदस्यांची प्रत्या

उपस्थिती सामायिक ठिकाणी नसेल. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) ने देखील सेबी (लिस्टिं

ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या रेग्युलेशन

३६(१)(बी) आणि रेग्युलेशन ४४ अंतर्गत वित्तीय स्टेटमेंटस आणि वार्षिक अहवालांच्या भौतिक प्रत

पाठवण्याच्या आवश्यकतांमधून समान सवलती दिल्या आहेत, त्यांच्या ७ ऑक्टोबर २०२३ च्या परिपत्रव

क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दि. ७ ऑक्टोबर

२०२३ व परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दि.

वर उल्लेखित एमसीए परिपत्रके, सेबी परिपत्रके, कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी आणि सेबी लिस्टिं

नियमनांचे पालन करून, कंपनीची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे आयोजित

वरील परिपत्रकांनुसार, ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह वार्षिव

सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या प्रती, ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी/डिपॉझिटरी सहभागी (डीपी

मध्ये उपलब्ध/नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवल्या जातील. हे कंपनीच्या वेबसाइ

www.paramountforge.com वर, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज

ऑफ इंडिया www.nseindia.com वर आणि ई-व्होटिंग एजन्सी (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटर्र

लिमिटेड) च्या वेबसाइट www.nsdl.co.in वर देखील उपलब्ध असेल. वार्षिक सर्वेसाधारण सभेच्य

सूचनेची आणि वार्षिक अहवालाची हार्ड कॉपी आवश्यक असलेला कोणताही सदस्र

ज्या सदस्यांनी आपला ईमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही अशा सदस्यांसह, डीमॅट किंवा फिजिकल स्वरूपा

शेअर्स धारण केलेल्या सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंव

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना काळजीपूर्वक वाचावी आणि विशेषत

वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या सूचना, रिमोट ई-व्होटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे मतदा-

compliance@paramountforge.org वर कंपनीला लिहू शकतो.

एजीएममध्ये ई–व्होटिंग सिस्टमद्वारे व्यवसायावर दुरस्थपणे मतदान करण्याची संधी असेल

उघडण्यात आली आहेत, ज्यातून त्यांना बचत, पेन्शन, विमा, कर्ज आणि इतर सेवा दिल्या जात आहेत. यावेळी भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष सी.एस. सेट्टी हे देखील उपस्थित होते. अलीकडेच पंतप्रधान जन धन योजनेला ११ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की, या योजनेने लोकांना स्वतःचे भविष्य लिहिण्याचे सामर्थ्य दिले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गरिबांचे बॅक खाते उघडून त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे आहे. या खात्यांमध्ये किमान शिल्लक

सर्वसाधारणपणे सचना देण्यात येते की माइं अशिल **श्री. अर्जेन दिलीपभाई वेकारिया** श्रीमती पूजा बाबुलाल लुनागरिया उर्फ श्रीमत पूजा अर्जुन वेकारिया आणि श्री. दिलीपभा नानजीभाई वेकारिया यांनी गाव शिंपोली तालुका बोरिवली, मुंबई उपनगरीय जिल्ह्याच सीटीएस क्रमांक ६५/५ धारक टीपीएस 🔢 च्य अंतिम **प्लॉट क्रमांक ६०२ च्या जमिनीव** बांधकामीत कोरा केंद्र मैदानजवळ, एस. व्ही रोड, फ्लाय ओव्हर, बोरिवली (पश्चिम) मुंबई - ४०००९२ येथे स्थित बोरिवली मयुरेश को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड च मालकोच्या पाम स्प्रिंग अपार्टमेंटमधील सहाव मजल्यावरील बी - विंगवरील मोजमापीत ५० चौरस फुट बिल्ट-अप क्षेत्रचा फ्लॅट क्रमांक ६० सह विभिन्न क्रमांक १९१ ते १९५ (दोन्ह समाविष्ट) धारक शेअर प्रमाणपत्र क्रमांक ०३' धारक प्रत्येकी रु. ५०/- चे ५ पूर्ण भरणा शेअर खरेदी करण्यास मान्य केले आहे. हा फ्लॅट सद फ्लॅट सर्व भार, दावे आणि मागण्यांपासन मक आहे. सदर फ्लॅट मूळत: श्रीमती जिग्नो केत पंचिमया, श्री केतन वसंतराय पंचिमया आणि श्रीमती हर्षा वसंतराय पंचिमया यांनी श्री देवां भुपेंद्र शाह आणि श्रीमती देवल देवांग शा ०९.१२.२०२१ विक्रीकरिताच्या कराराद्वारे खरेदी केला होता १६.०१.२०२२ रोजी श्रीमती हर्षा वसंतरा[,] पंचिमया यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात श्री वसंतराय वल्लभदास पंचिमया (पती), श्री संदीप वसंतराय पंचिमया - (पुत्र), श्रीमती पुनित चेतन शेठ - (विवाहित मुलगी) आणि श्री. केत वसंतराय पंचमिया (पुत्र) हे एकमेव कायदेशी वारस आणि प्रतिनिधी होते. श्री. वसंतरा वल्लभदास पंचिमया, श्री. संदीप वसंतराः पंचिमया आणि श्रीमती पनिता चेतन शेठ यांन दिवंगत श्रीमती हर्षा वसंतराय पंचिमया यांचे शेअर्स, नामाधिकार आणि हितसंबंध श्री. केत वसंतराय पंचिमया यांच्या नावे दि. १७.०२.२०२ रोजीच्या नोंदणी अनुक्रमांक बीआरएल[,] ,/२५५५/२०२२ अन्वये सोडून दिल्याच

येथे कार्यालय असलेल दिले आहेत असे मानले जाईल.

जाहीर सूचना

विलेखाद्वारे सोडन दिले. सर्व व्यक्तींना सदर मालमत्तेवर किंवा तिच् कोणत्याही भागावर वारसा, शेअर, विक्री, गहाण भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेटवस्त देवाणघेवाण, विश्वस्त, ताबा किंवा भार किंव इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा किंव अधिकार असलास या सूचना प्रकाशित झाल्यापासन चौदा (१४) दिवसांच्या आत दुकान क्रमांक बी-१/१९, लोअर तळ मजला टार्गेट मॉल, राज महाल हॉटेलसमोर चंदावरकर रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई निम्नस्वाक्षरीकारांना मळ कागदपत्रांसह लेखं कळविणे आवश्यक आहे, असे न केल्यास, अश व्यक्ती किंवा व्यक्तींपैकी कोणताही दावा किंव दावे माफ केले गेले आहेत आणि/किंवा सोङ्

> दयाशंकर यादव वकील उच्च न्यायाल

रिलायन्स जिओ भारतीय इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ आणणार गुंतवणूकदार (१६%) यांच्याकडे कंपनीचे एकूण उत्पन्न १९% ने

जिओची आर्थिक वाढ देखील

उत्कृष्ट राहिली आहे. जून २०२५ च्या

तिमाहीत, जिओ प्लॅटफॉर्मने ७,११०

कोटी रुपयांचा नफा कमावला, जो

ऑक्टोबर २०२४ च्या (सेबी परिपत्रक) द्वारे आहे.

करण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचावी.

FINCORP

तारीख : १ सप्टेंबर २०२५

ठिकाण: मुंबई

गेल्या वर्षीपेक्षा २५% जास्त आहे.

नवी दिल्ली, दि. ३१ (वृत्तसंस्था) : रिलायन्स जिओ भारतीय इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. जर जिओने त्यांच्या हिस्स्याचा ५% भागभांडवल विकला, तर ते सुमारे ५८,००० ते ६७,५०० कोटी रुपयांचा निधी उभारू शकते.

जर असे झाले तर हा ह्युंदाई मोटर इंडिया नंतरचा सर्वात मोठा आयपीओ असेल. ऑक्टोबर २०२४ मध्ये ह्युंदाईचा आयपीओ २७,८७० कोटी रुपयांचा होता. अशाप्रकारे, रिलायन्स जिओचा आयपीओ ह्युंदाईच्या इश्यूपेक्षा दुप्पट असू शकतो.

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओचा आयपीओ पुढील वर्षी जूनपर्यंत येईल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि एमडी मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) याची घोषणा केली. या आयपीओमुळे जगभरातील शेअरहोल्डर्सना मूल्य मिळेल.

भारतातील दुरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी बनल्यानंतर रिलायन्स जिओ हा आयपीओ आणत आहे. या इश्यूच्या लिस्टिंगसह, कंपनीचे मुल्यांकन सुमारे \$१५४ अब्ज म्हणजेच अंदाजे १३.५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोच् शकते.

जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने जिओचे लिस्टिंग झाल्यावर मूल्य १५४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे. जेफरीजने ते १४६ अब्ज डॉलर्स, मॅक्वेरीने १२३ अब्ज डॉलर्स आणि एमकेने १२१ अब्ज डॉलर्स असा अंदाज वर्तवला आहे. याचा अर्थ असा की, जिओचे मूल्यांकन ११.२ लाख कोटी ते १२.१९ लाख कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते. हा आकडा जिओची स्पर्धक कंपनी भारती एअरटेलच्या

सध्याच्या बाजार मूल्यापेक्षा (१०.७७ लाख कोटी रुपये) जास्त आहे.

मुकेश अंबानी म्हणाले की, जिओ केवळ भारतातच नाही, तर जगभरात आपली तंत्रज्ञानाचा विस्तार करेल. जिओकडे आधीच ५० कोटींहून अधिक ग्राहक आहेत, ज्यामुळे ते चायना मोबाइलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे टेलिकॉम ऑपरेटर बनले आहे. जिओचा आयपीओ आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडू शकतो. यापूर्वी, ह्युंदाई मोटर इंडियाचा २७,८७० कोटी रुपयांचा आयपीओ हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ होता. त्यापूर्वी, एलआयसी (२१,००० कोटी रुपये, मे २०२२), पेटीएम (१८,३०० कोटी रुपये, नोव्हेंबर २०२१) आणि कोल इंडिया (१५,१९९ कोटी रुपये, ऑक्टोबर २०१०) सारखे मोठे आयपीओ आले होते.

मुकेश अंबानी म्हणाले, 'जिओचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम संधी असेल.' तथापि, काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरहोल्डर्सना याचा पूर्ण फायदा मिळणार नाही, कारण होल्डिंग कंपनीचे मूल्यांकन कमी होऊ शकते.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सध्याचे बाजार मृल्य १८.३६ लाख कोटी रुपये आहे आणि जिओचा आयपीओ त्यांच्यासाठी एक मोठी व्हॅल्यू अनलॉकिंग इव्हेंट असेल. त्याच वेळी, जिओचा आयपीओ केवळ भारतीय शेअर बाजारासाठीच नव्हे तर संपूर्ण टेलिकॉम क्षेत्रासाठी गेम-चेंजर ठरू शकतो.

जिओ प्लॅटफॉर्ममध्ये टेलिकॉम तसेच डिजिटल व्यवसायांचा समावेश आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडे त्यातील ६६.३% हिस्सा आहे. उर्वरित हिस्सा मेटा (१०%) गुगल (७.७%) आणि काही खाजगी इक्विटी

UGRO

यु ग्रो कॅपिटल लिमिटेड

४वा मजला, टॉवर ३, इक्रिनॉक्स बिझनेस पार्क, एलबीएस रोड, कुर्ला मुंबई-४०० ०७०

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ ('ॲक्ट') आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ ('रुल्स') च्या तरतुर्दीच्या अंतर्गत निम्नस्वाक्षरीकारानी य ग्रो **कॅपिटल लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी** म्हणून ॲक्ट अंतर्गत आणि ॲक्टच्या कलम १३(२) सहवाचता नियम ३ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत संबंधित मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील कर्जदारांना बोलावण्यासाठी ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना जारी केली होती. निम्नस्वाक्षरीकारांना सकारण असे वाटते की, कर्जदार मागणी सूचनेची बजावणी टाळत आहेत. त्यामुळे मागणी सूचनेच्या बजावणील रुल्सनुसार चिटकावून आणि प्रकाशनाद्वारे परिणाम देण्यात येत आहे. मागणी सूचनेचा वापर मजकूर यथे खाली दिलेला आहे

l	અનુ ભ્ર ત.	कजदाराच नाव	मागणा सूचना ताराख आणि रक्कम			
l	۶.	१. ओटेक्स डिझाईन्स एलएलपी	मागणी सूचना तारीख: १९-ऑगस्ट-२०२५			
l		एलएएन क्र.	सूचना रक्कम: १४–ऑगस्ट–२५ रोजी			
l	एचसीएफडीईएलएमएलएन००००१००७०८४		रु. ३९,०३,१६७.००/-			
Г						

कर्जदारांना मागणी सचनेचे पालन करण्याचा आणि वसली किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत प्रयोज्य व्याज, लेट पेमेंट पेनल्टी साऊन्ना चार्जेस परिव्यय आणि खर्च इ. सह एकत्रित सदर प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसात बेधील वरील आणि त्यातील नमूद मागणी केलेली रक्क चुकती करण्याचा सल्ला देण्यात येत आहे, कर्जदारांनी नोंद घ्यावी की यु ग्रो कैपिटल लिमिटेड ही तारण धनको आहे आणि कर्जदारांनी तलेली कर्ज सुविधा ही **यु ग्रो कैपिटल लिमिटेडकडे** कर्जदारांनी गहाँम ठेवलेली तारण मत्ता अशा स्थावर मिळकतीच्या सापेक्षतार

कर्जदारांनी सिहित वेळेत त्यांचे संपूर्ण दायित्व निभावण्यात कसूर केल्यास **यु ग्रो कॅपिटल लिमिटेड** कर्जदारांच्या कर्ज खात्यामधील घेऊयापर्यंत मर्यादित न राहता त्यासह विक्रीच्या मागनि ती हस्तांतर करण्यासाठी ॲक्टच्या फलम १३(४) अंतर्गत सर्व अधिकाराचा व करण्यासाठी हकदार राहील, **यु ग्रो कॅपिटल लिमिटेला** विक्री किंवा हस्तांतरणाचा हक्क वापरण्यापूर्वी तारण **मत्ता जात आणि/किंवा** करियाताठा हुकतार रहिते, यु प्रो कामिस्टर्स सिमिस्टर्सा विज्ञा क्या हरतारियात हुक्क आरियानूचा तरिया में तो आर्था सील करण्याता मुद्धा एक आहे. चु ग्रो कॉपिस्टल लिमिटेडला तारण मनेचे मृत्य हे यु ग्रो कॅपिस्टल लिमिटडेला कर्जदारांह्री देव बकबाकी पूर्ण करण्याताठी पुरेसे नसल्यास उर्वारत अफवाकीच्या उस्तुलीकरिता पेगळी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याचा सुद्धा हक आहे. सदर उपाय है कोणत्याही अन्य फायद्याच्या अंतर्गत **यु ग्रो कॅपिस्टल लिमिटडेला** उपलब्ध इतर सर्व उपायांच्या व्यतिरिक्त आणि स्वतंत्र आहेत.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचित करण्यासाठी अलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३(८) आणि पुढे ॲक्टच्या कलम १३(१३) कडे वेधण्यात येत आहे, ज्याद्वमें फर्जदारांना यू ग्रो कैपिटल लिमिटेडच्या लेखी पूर्ण सहमतीशिवाय कोणतीही तारण यत्ता विक्री, चादेपट्टा किंवा अन्यथा (कामकाचाचा सर्वसाधारण भाग वगळून) च्या मागिन हस्तांतर किंवा तारण मता निकाली काढण किंवा त्यासह व्यवहार करण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे वरील गोष्टीचे पालन न करणे हा ॲक्टच्या कलम २९ अंतर्गत दंडात्मक गुन्हा आहे. मागणी सूचनेची प्रत निनस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहे. आणि कर्जदार त्यांची इच्छा असल्यास निम्नस्वाक्षरीकारांकडून प्राप्त करू

पुग्नो कॅपिटल लिमिटेड करित authorised.officer@ugrocapital.con



राजश्री पॉलीपॅक लिमिटेड सीआयएन : L25209MH2011PLC223089

नोंदणीकृत कार्यालय : लोढा सुप्रीमस, युनिट क्रमांक ५०३-५०४, ५वा मजला, रोड क्रमांक २२, किशन नगर, नवीन पासपोर्ट कार्यालयाजवळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम-४००६०४, भारत. दूरध्वनी : +९१-२२ २५८१८२००, फॅक्स: +९१-२२ २५८१८२५०

वेब : www.rajshreepolypack.com ईमेल आयडी : cosec@rajshreepolypack.com

राजश्री पॉलीपॅक लिमिटेडच्या १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

(२० ऑगस्ट २०२५ रोजी प्रकाशित झालेल्या पूर्वीच्या जाहिरातीच्या जागी)

कंपनीच्या सदस्यांची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित करण्यात येणार आहे, जेणेकरून एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचे व्यवहार करता येतील.

कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार (कायदा); भारतीय सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या तरतुदी आणि १९ सप्टेंबर २०२४ च्या जनरल परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ च्या तरतुदी, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेले इतर परिपत्रक आणि सेबीने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केलेले परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी२/पी/सीआयआर/२०२४/१३३ च्या तरतुर्दीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा

बोलावली जाईल, ज्यामध्ये सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती एका सामान्य ठिकाणी नसेल. वरील परिपत्रकांचे पालन करून, १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि २०२४-२५ आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल अशा सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवला जाईल ज्यांचे ईमेल आयडी डिपॉझिटरी सहभागी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट म्हणजेच एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड/कंपनीकडे नोंदणीकृत आहेत.

१४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.rajshreepolypack.com या वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट www.nseindia.com आणि एनएसडीएल च्या www.evoting.nsdl.com

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी डीपीने विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) कडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत / अपडेट करावेत किंवा पर्यायीरित्या, कंपनीच्या रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट (आरटीए), म्हणजेच एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला https://web.in.mpms.mufg.com/ helpdesk/service_Request.html येथे लिहून कंपनीकडे तात्पुरते त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत / अपडेट करावेत आणि / किंवा rnt.helpdesk@in.mpms.mufg.com किंवा हेल्पलाइन क्रमांक ०२२-४९१८ ६२७०/४९१८ ६००० वर ईमेल देखील पाठवता येईल.

कंपनी तिच्या सर्व सदस्यांना सूचनेत नमूद केलेल्या ठरावांवर मतदान करण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करेल. याव्यतिरिक्त, कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करेल. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याची तपशीलवार प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेमध्ये प्रदान केली जाईल

वरील माहिती कंपनीच्या सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी जारी केली जात आहे आणि परिपत्रकांचे पालन करते. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना योग्य वेळी सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यांवर पाठवली जाईल.

राजश्री पॉलीपॅक लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आदेशानुसार

महिपाल सिंग चौहान कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

म्थूट फिनकॉर्प लिमिटेड (सुरक्षित आणि असुरक्षित कर्ज व्यवसाय विभाग)

पॅरामाउंट स्पेशॅलिटी फोर्जिंग्ज लिमिटेडसार्ट

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

(मुथ्ट पप्पाचन ग्रुप कंपनी) सीआयएन : U65929KL1997PLC011518

. **सिकीय कार्यालय :** ७१०ए आणि ७११ए, ७ वा मजला, फेज - २, स्पेन्सर प्लाझा, माउंट रोड, अन्नासलाई, चेन्नई-६००००२

नोंदणीकृत कार्यालय: मुथूट सेंटर, टीसी क्रमांक २७/३०२२, पुन्नेन रोड, त्रिवेंद्रम, केरळ - ६९५ ००९

अंकिता अनिल पाटणक

मागणी सूचना

ज्याअर्थी, **मुथूट फिनकॉर्प लिमिटेड (एमएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी हे सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचन अनुच्छेद १३(१२) अंतर्गत मागणी सूचना जारी केल्या आहेत, ज्यामध्ये खालील कर्जदार, सह–कर्जदार, हमीदार यांना संबंधित सूचना जारी केल्याच्या आणि प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत अद्ययावत व्याज, खर्च आणि शुल्कासह संपूर्ण थकबाकी भरून कंपनीला त्यांचे दायित्व पूर्णपणे पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. खाली दिलेल्या सूचनेनुसार आणि तुम पर्यायी सेबेचा मार्ग व कर्जाच्या देय परतफेडीसाठी सुरक्षा म्हणून, खालील सुरक्षित मालमत्ता अनुक्रमे कर्जदार, सह–कर्जदार आणि हमीदार यांनी **एमएफएलकडे** गहाण ठेवल्या आहेत

अनु.	कर्जदार/सह–कर्जदार/	मागणी सूचना दिनाक	एकूण थकित रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे विवरण/स्थावर मालमत्ता		
क्र.	हमीदाराचे नाव	एनपीए तारीख	रु. अनुसार			
۶.	(कर्ज खाते क्रमांक एमएफएलएमएएचए	१४-०८-२०२५	₹.	फ्लॅट क्र. १८१४, १८ वा मजला, बिल्डींग क्र. ए-५,		
	सईसीयूएल०००००५०१२६३५.	03.0८.२०२५	२६,९६,६९५.२६/-	मोजमापित अंदाजे २२५ चौ. फूट चटई क्षेत्रफळ, सोसायटी		
	१. श्री. रमेश एच. बारिया (कर्जदार)		(रु. सब्बीस लाख	तुलसीवाडी नवनिर्माण (एसआरए) को-ऑप. हा. सो लि. म्हणून		
	२. श्रीम. बारिया रतन हमीर (सह–		शहाण्णव हजार	ज्ञात बांधकामित जमिन धारक सीटीएस क्र. १/३८३, ८/३८३,		
	कर्जदार)		सहाशे पंच्याण्णव व	३८९, ३९०, ३९७ व ४१३ ताडदेव विभाग, के. खाड्ये मार्ग,		
	दोन्ही निवास व मालमत्ता पत्ता : १८१४,		सव्वीस पैसे मात्र)	मुंबई ४०० ०३४ (यापुढे सदर मालमत्ता म्हणून ज्ञात).		
	ए-५ बिल्डींग मंगल, श्रृष्टी सीएचएसएल,		१४.०८.२०२५	सदर मालमत्ता म्हणून संदर्भित : उत्तरेस : केशवराव खाड्ये मार्ग		
	डॉ. आंबेडकर नगर, महालक्ष्मी रेस कोर्स		अनुसार	व रेस कोर्स, दक्षिणेस : आर्या नगर व मुंबई सेंट्रल, पश्चिमेस :		
	लॅंडमार्क - महालक्ष्मी रेस कोर्स, मुंबई		_	वेलींग्टन स्पोर्टस क्लब व आरटीओ कार्यालय, पूर्वेस : वेस्टर्न		
	महाराष्ट्र ४०० ०३४.			रेल्वे लाईन.		
जर कर्जदार, सह-कर्जदार आणि हमीदार यांनी वर नमूद केल्याप्रमाणे एमएफएलला पैसे देण्यास अपयशी ठरले, तर एमएफएल वर नमूद केलेल्या सुरक्षित मालमत्तेचा						

ताबा घेण्यास पात्र असेल आणि कंपनीला कायद्याने उपलब्ध असलेल्या इतर कृती करेल, पूर्णपणे कर्जदारांच्या जोखीम, खर्च आणि परिणामांवर, सरफैसी कायद्याच्य कलम १३ च्या उपकलम (१३) च्या तरतुदीनुसार कर्जदार, सह-कर्जदार आणि हमीदार यांना एमएफएलच्या पूर्व संमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा सूचनेत नमूद केलेल्या मार्गाने उपरोक्त सरक्षित मालमत्तेचे हस्तांतरण करण्यास मनाई आहे.

स्थान : महाराष्ट्र, दिनांक : ०१–०९–२०२५

सही/– प्राधिकृत अधिकारी मुथूट फिनकॉर्प लिमिटेडकरिता



SOLARA सोलारा ॲक्टिव्ह फार्मा सायन्सेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : सायबर वन, युनिट क्रमांक ९०२, प्लॉट क्रमांक ४ आणि ६, सेक्टर ३०ए, वाशी नवी मुंबई - ४०० ७०३. दूरध्वनी: +९१-२२-२७८९ २९२४;

कॉर्पोरेट कार्यालय : टिसेल बायो पार्क, ६ वा मजला, मॉर्ड्यूल क्रमांक ६०१, ६०२, ६०३, फेज २ - सीएसआयआर रोड, तारामणी, चेन्नई - ६०० १९३. द्रध्वनी: +९१ ४४ ४३४४ ६७००; फॅक्स: +९१ ४४ ४७४०६१९०; ईमेल: investors@solara.co.in; वेबसाइट : www.solara.co.in

आठवी वार्षिक सर्वसाधारण बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा

इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे आयोजित केली जाईल

सूचना देण्यात येत आहे की, सोलारा ऑक्टव्ह फार्मा सायन्सेस लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / इतर ऑडिओ–व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल जेणेकरून वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांचे व्यवहार केले जातील आणि सदस्यांना पाठवले जातील. कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार, १९ सप्टेंबर २०२४ रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (एमसीए) सामान परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ आणि ३ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) (एकत्रितपणे परिपत्रक म्हणून ओळखली जातात)

द्वारे जारी केलेले परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दि. ०३ ऑक्टोबर, २०२४ यानुसार, कंपन्यांना सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) आयोजित करण्याची परवानगी आहे. त्यानुसार, ८वी वार्षिक सर्वसाधारण सभा / द्वारे बोलावली जात आहे आणि आयोजित केली जात आहे. सदस्य फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारेच ला उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम ला उपस्थित राहण्याच्य

सूचना एजीएमच्या सूचनेत दिल्या जातील आणि कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सदस्यांची उपस्थिती मोजली

जाईल, व्हीसी/ओएव्हीएम सविधा कंपनी मेसर्स सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड कडन घेत आहे. ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकत आहेत अशा सर्व सदस्यांना ८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेची आणि २०२४-२। च्या वार्षिक अहवालाची इलेक्टॉनिक प्रत पाठवली जाईल. २०२४-२५ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या www. solara.co.in या वेबसाइटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाइटवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिला जाईल. सदस्यांना सीडीएसएलने प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (रिमोट ई-व्होटिंग) द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व व्यवसायांवर त्यांचे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली जाईल.

दूरस्थपणे मतदान करण्याची पद्धत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल. . कंपनीच्या ज्या सदस्यांनी त्यांचा ई–मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही ते खालील प्रक्रियेनुसार नोंदणी करू शकतात आणि वार्षिक अहवाल, वार्षिक सर्वसाधार सभेची सूचना, ई-मतदान सूचना, पत्रे इत्यादी सर्व पत्रव्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीकडून वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह प्राप्त करू शकतात. ईमेल पत्ता आणि/किंवा इतर केवायसी तपशील नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:

डीमटेरियलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी, भौतिक पद्धतीने आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केले नाहीत त्यांच्यासाठी

१. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेडकडे त्यांचे ई–मेल पत्ते investor@cameoindia.com या ईमेल आयडीवर नोंदणीकृत करून तपशील देऊ शकतात. आवश्यक सहाय्यक कागदपत्रांसह तपशील विहित नमुन्यात सादर करता येतील. हे फॉर्म कंपनीच्या रजिस्टर अँड ट्रान्सफर एजंट कॅमिओ कॉपोरेट सर्व्हिसेस लिमिटेडच्या https://cambridge.cameoindia. com/module/Downloadable_Formats.aspx या शेबसाइटवर आणि कंपनीच्या https://solara.co.in/investor-relations/ share-holder-communication/ या वेबसाइटवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.

२. डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीकडे ते नोंदणीकत करण्याची विनंती आहे.

सोलारा ॲक्टिव्ह फार्मा सायन्सेस लिमिटेडसार्ठ पूजा जया कुमा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी आयसीएसआय सदस्यता क्रमांक - ए५७४१५

सार्वजनिक सूचना

ठेवण्याची कोणतीही अट नाही. तसेच, यामध्ये ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळते.

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येते की, **कु. सोनल मनसुख भलाला उर्फ श्रीमती सोनल अनिरुद्ध** संगानी या आनंद नगर जवळ, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०००६८ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) येथे असलेल्या आविष्कार सीएचएस लिमिटेड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील फ्लॅट क्रमांक १८. तळमजल्याच्या सध्याच्या मालकीण आणि त्यांच्या ताब्यात आहेत.

०२/०७/१९८६ रोजी झालेल्या विक्री करारानुसार, सदर फ्लॅट (१) श्रीमती निर्मला मनहरलाल शाह आणि (२) श्री. मनहरलाल अमृतलाल शाह यांनी मेसर्स स्पेस बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड कडून खरेदी केला होता. श्री. मनहरलाल अमृतलाल शाह यांचे ४/०६/२००१ रोजी मृत्युपत्राविना निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती निर्मला मनहरलाल शाह आणि त्यांचे दोन पुत्र श्री. समीर एम. शाह आणि श्री. संजय वर उल्लेख केलेल्या व्यक्ती स्वर्गीय श्री. मनहरलाल अमृतलाल शाह यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत.

आमच्या माहिती आणि श्रद्धेनसार, सदर सदिनकेचे इतर कोणतेही कायदेशीर वारस किंवा दावेदार नाहीत. सदर सदनिका आणि/किंवा सदर समभागांबाबत कोणताही हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, दावा किंवा मागणी असलेल्या कोणत्याही व्यक्तींना, मग ते वारसाहक, गहाणखत, विक्री, भाडेपटटा, भेटवस्त, देवाणघेवाण किंवा इतर कोणत्याही प्रकारे असोत, त्यांनी या सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत खालील पत्त्यावर त्यांचे दावे, सर्व आवश्यक सहाय्यक कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे. जर निर्धारित कालावधीत असे कोणतेही दावे प्राप्त झाले नाहीत, तर असे गृहीत धरले जाईल की कोणत्याही व्यक्तीचा सदर फ्लॅट आणि/किंवा सदर शेअर्सवर कोणताही हक्क, मालकी हक्क, हितसंबंध किंवा दावा नाही

दर्शनकुमार रीटा (उच्च न्यायालयाचे वकील)

दुकान क्रमांक २, नवरोज अपार्टमेंट, ऑफ. एस. व्ही. रोड, ठिकाण : मुंबई दहिसर (पूर्व), मुंबई - ४०००६८ तारीख: ०१.०९.२०२५ ईमेल - darshan.rita@gmail.com

आणि त्यानुसार प्रकरण पृढे जाईल.

HMPL

हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड

सीआयएन : L99999MH1992PLC269813

नोंदणीकृत कार्यालय : सी-४५, चौथा मजला, प्लॉट-२१०, सी विंग, मित्तल टॉवर, बॅरिस्टर रजनै पटेल मार्ग,निरमन पॉइंट, मुंबई - ४०००२१. दूरध्वनी: ०२२ २२०००५२५, ई-मेल आयडी : hmpl.india@gmail.com वेबसाइट : www.hazoormultiproject.com

जाहीर सूचना – ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

हे कळविण्यात येते की, हजुर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड (कंपनी) ची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम/बैठक) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल, जे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी परिपत्रक) यांनी जारी केलेल्या संबंधित परिपत्रकांचे पालन करेल. वार्षिक सर्वसाधारण

सभेच्या सूचनेमध्ये नमृद केलेले व्यवसाय करण्यासाठी. कंपनीच्या सदस्यांची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी दपारी १:०० वाजता (भाप्रवे) वाजता सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदान केलेल्या व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे आयोजित केली जाईल, जेणेकरून वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याच्य सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय करता येतील.

. कंपनीच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या ३३ व्या वार्षिक अहवालाची ई-प्रत, वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना, वित्तीय विवरणपत्रे आणि इतर वैधानिक अहवालांसह कंपनीच्या वेबसाइट https:// hazoormultiproject.com/annual-report/ वर आणि सीडीएसएलच्या वेबसाइट www. evotingindia.com वर उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या सिक्युरिटीज ज्या स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध आहेत त्या वेबसाइटवर म्हणजेच www.bseindia.com वर देखील उपलब्ध असेल.

सदस्य फक्त व्हीसी/ओएव्हीएम सविधेदारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतात आणि सहभाग होऊ शकतात, ज्याची माहिती कंपनीने सभेच्या सूचनेत दिली असेल. त्यानुसार, कृपया लक्षात ठेवा की आणि ने जारी केलेल्या परिपत्रकाच्या संदर्भात पालन सनिश्चित करण्यासाठी कंपनीच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आणि सहभागी होण्याची कोणतीही तरतूद केलेली नाही. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्ती मोजण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभेला उपस्थित ग्रहणाऱ्या सहस्यांची गणना केली जार्रल

सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सिस्टीमद्वारे त्यांचे मतदान करण्याची संधी असेल आणि ते एजीएम दरम्यान

वार्षिक अहवाल २०२४-२५ सोबत वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फक्त त्या सदस्यांना पाठवली जाईल ज्यांचे ई–मेल पत्ते कंपनी / रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (रजिस्ट्रार) , डिपॉझिटरी सहभागी (डीपी), जसे असेल तसे नोंदणीकृत आहेत. सेबीच्या परिपत्रकानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेची आणि वार्षिक अहवालाची कोणतीही भौतिक प्रत कोणत्याही सदस्याला पाठवली जाणार नाही. डीमटेरियलाइज्ड पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी, भौतिक पद्धतीने आणि ज्या सदस्यांनी ईमेल पत्ते नोंदणीकृत केले नाहीत त्यांच्यासाठी मतदानाची पद्धत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत प्रदान केली जाईल.

ई-मेल पत्त्यांची नोंदणी

ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ई–मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी एजीएमर्च सूचना आणि वार्षिक अहवाल २०२४-२५ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी आणि रिमोट ई-व्होटिंगसाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करावे

पत्त्यावर फोलिओ क्रमांक, शेअरहोल्डरचे नाव, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (पढील आणि मागील), पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन २. जर शेअर्स डिमॅट पद्धतीने ठेवले असतील तर कपया डीपीआयडी–सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणपत्राची

१. जर शेअर्स भौतिक स्वरूपात असतील तर कृपया cs@hazoormultiproject.com या ईमेल

प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) cs@hazoormultiproject.com वर द्या. ३. पर्यायीरित्या, सदस्य मुद्दा (१) किंवा (२) मध्ये नमूद केलेल्या तपशीलांची पुष्टी करून वापरकर्ता आयडी

आणि पासवर्ड मिळविण्यासाठी helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल विनंती पाठवू बँक खात्याच्या तपशीलांचे अपडेशन

डीमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या शेअरहोल्डर्सना त्यांच्या संबंधित डीपीएससह बँक तपशीलांमध्ये बदल कळविण्याची विनंती आहे.

हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडकरित

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

ग्रधेष्याम लक्ष्मणगत मोपलता

तारीख : ३१.०८.२०२५

द गायकवार मिल्स लिमिटेड

सीआयएन: एल१७१२०एमएच१९४९पीएलसी००७७३१ नोंदणी कार्यालयः २/२, प्लॉट-२, न्यू सायन सीएचएस, स्वामी वल्लभदास मार्ग, रोड क्रमांक २४, सिंधी कॉलनी, सायन, मुंबई-४०० ०२२. दूरध्वनी: ०२२-४०१८८११, ईमेल आयडी: gaekwarmills 1928@gmail.com, ञेबसाइट: www.gaekwarmills.ir

गायकवार मिल्स लिमिटेडची ९६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीच्या सटस्यांची ९६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५

रोजी सायंकाळी ५.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरिनंसग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्यअल माध्यमे (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल, जी कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या सर्व लागु तरतदी आणि भारतीय सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ आणि निगम व्यवहार मंत्रालय ("एमसीए") आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (''सेबी'') यांनी जारी केलेल्या सर्व लागू परिपत्रकांसह वाचली जाईल, जेणेकरून एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केलेला व्यवसाय करता येईल. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि लेखापरीक्षित आर्थिक

विवरणपत्र, संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्यासोबत जोडण्यासाठी आवश्यक असलेली इतर कागदपत्रे, कंपनीच्या त्या सदस्यांना इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवली जातील. ज्यांचा ई-मेल पत्ता कंपनी / रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट. मेसर्स एमयएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी मेसर्स लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखला जाणारा) 'एमयुएफजी''/डिपॉझिटरी सहभागी/डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षांच्या वार्षिक अहवालाची संपूर्ण माहिती उपलब्ध असलेल्या वेब-लिंकसह एक पत्र ज्या सदस्यांचा ई-मेल पत्ता कंपनी / एमयएफजी/डिपॉझिटरी सहभागी/डिपॉझिटरीजकडे नोंदणीकत नाही त्यांना पाठवले जाईल, वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वरील कागदपत्रे कंपनीच्या : https://www.gaekwarmills.in या वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या : https://www.bseindia.com या वेबसाइटवर आणि रिमोट ई-व्होटिंग सविधा प्रदान करणारी एजन्सी एनएसडीएलच्या : https://www.evoting.nsdl.com/ या वोबसाइटवर देखील उपलब्ध असतील. ई-मेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:

(ए) ज्या सदस्यांनी प्रत्यक्ष शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी कंपनीकडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकत/अपडेट केलेला नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी फॉर्म आयएसआर-१ (रजिस्टार आणि टान्सफर एजंटच्या : https://web.in.mpms.mufg.com/KYC-downloads.html या वेबसाइटवर उपलब्ध आहे) भरलेला आणि स्वाक्षरी केलेला फॉर्म आयएसआर-१ आवश्यक सहाय्यक कागदपत्रांसह सी १०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ येथील एमयएफजी ला सादर करून त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकत/अपडेट करावा.

(बी) एमसीए परिपत्रकांच्या बाबतीत, कंपनीने सदस्यांना आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेसह वार्षिक अहवाल (ई-मतदान सचनांसह ई-मतदान सक्षम करण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह) इलेक्टॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी मर्यादित उद्देशाने कंपनीकडे त्यांचा ईमेल पत्ता अपडेट करण्याची सविधा दिली आहे. त्यासाठी rnt.helpdesk@in.mpms.mufg.com वर ईमेल पाठवून विनंती पत्राची सही असलेली स्कॅन केलेली प्रत, ईमेल पत्ता, मोबाइल नंबर, स्व-प्रमाणित पॅन प्रत आणि इलेक्ट्रॉनिक फोलिओच्या बाबतीत क्लायंट मास्टर प्रत आणि भौतिक फोलिओच्या बाबतीत शेअर प्रमाणपत्राची प्रत समाविष्ट आहे.

(सी) ज्या सदस्यांनी डिमॅट पद्धतीने शेअर्स धारण केले आहेत, ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे डिमॅट खाते असलेल्या डिपॉझिटरी सहभागी(भागी) कडे ते नोंदणीकृत/अपडेट करावे.

ई-व्होटिंगदारे मतदान करण्याची पद्धत:

ठिकाण: मंबई.

तारीख: १ सप्टेंबर २०२५

एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सदस्य इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (''ई-व्होटिंग'') द्वारे व्यवसायावर त्यांचे मतदान करू शकतात. डीमटेरियलाइज्ड पद्धतीने, भौतिक पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही अशा सदस्यांसाठी रिमोटली मतदान ("रिमोट ई-व्होटिंग") यासह मतदानाची पद्धत एजीएमच्या सचनेमध्ये प्रदान केली आहे. एजीएमला उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही ते एजीएममध्ये इलेक्टॉनिक पद्धतीने (इन्स्टा पोल) मतदान करू शकतील.

व्हिसी/ओएव्हिएम दारे वार्षिक सर्वसाधारण सभेत सामील होणे: सदस्यांना एनएसडीएलने www.evoting.nsdl.com या प्लॅटफॉर्मदारे व्हीसी/ओएव्हीएम दारे

एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. वापरल्या जाणाऱ्या लॉगिन क्रेडेन्शियल्सची माहिती आणि एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी अनसरण्याचे चरण एजीएमच्या सचनेमध्ये स्पष्ट केले आहेत. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना काळजीपर्वक वाचावी आणि विशेषतः वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या सूचना, रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याची पद्धत काळजीपर्वक वाचावी.

गायकवार मिल्स लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आदेशानसार.

सही/-

सौ. श्वेता शाह पर्णवेळ संचालक आणि मख्य कार्यकारी अधिकारी

(डीआयएन: - ०३२८७३९३)

तारीख: ३१ ऑगस्ट २०२५ ठिकाण : ठाणे

ठिकाण : बँगलोर तारीख: ०१ सप्टेंबर २०२५